



# KESAR ENTERPRISES LIMITED

Regd. Off: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai-400 020, India. Website : <http://www.kesarindia.com>  
Phone : (+91-22) 22042396 / 22851737 Fax : (+91-22) 22876162 E-mail : [headoffice@kesarindia.com](mailto:headoffice@kesarindia.com)  
CIN : L24116MH1933PLC001996

26<sup>th</sup> September, 2020

Listing Department  
BSE Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400 001

**Scrip Code: 507180**

Dear Sir,

**Sub: Newspaper advertisement- Filing under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Please find enclosed herewith copy of relevant page of "Free Press Journal" (English Language) and "Navshakti" (Marathi Language) newspapers (published today i.e. 26<sup>th</sup> September, 2020) depicting notice given in terms of Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016

This is for your information and records.

Thanking you,

**For Kesar Enterprises Limited**

**D J Shah  
Sr. Vice President (Legal) &  
Company Secretary**

**Encl: As above**



### RAIL WHEEL FACTORY

Yelahanka, Bangalore - 560064  
Website: [www.rwf.indianrailways.gov.in](http://www.rwf.indianrailways.gov.in)  
Email: [worktendercell@gmail.com](mailto:worktendercell@gmail.com)

**TENDER NOTICE No. RWF/S/146/2020-21/02 Dated: 24.09.2020**

E-TENDER: On behalf of the President of India, The Principal Chief Materials Manager/RWF invites electronic tender for the following work online through the website <http://www.irps.gov.in> from experienced/reputed contractors in the field.

Tender No.	RWF_S_TPT_FA_2020_2020-21
Due Date & Time	16/10/2020. Tender closing at 14:15 Hrs.
Scope of Work - Carriage of Finished products i.e. Railway Axles from Rail Wheel Factory (RWF), Yelahanka, Bangalore - 560064 to Various Consignees in India. (For detail scope of work, please refer uploaded Tender document)	
Distance slab	Above 1000 Kms.
Quantity	12,000 MT
Est. Tender Value	Rs. 4,24,80,000/-
EMD Amount	Rs. 3,62,400/-
Contract Period	12 (Twelve) months from the date of commencement of Work.

PRINCIPAL CHIEF MATERIALS MANAGER

### MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

**Extension Notice**  
E Tender Notice No.25/ 2020-2021 (Mumbai)

Vide above tender notice, tender for following works was published in Daily Saamana, Mumbai, Daily Free Press Journal, Mumbai, Daily Punyngari, Thane on 16/09/2020.

Sr. No.	Name of Work
1	M & R to Water Supply Scheme in Badlapur Industrial Area. Providing & Fixing Fire Hydrants on Water Supply Distribution lines with construction of R.C.C. chambers to Fire Hydrants in Badlapur Industrial Area.

Now the Extension is hereby issued for extending the date of availability of answers of contractors queries/ MIDC clarifications.

Answers to the queries / MIDC Clarification will be available from 25/09/2020 on Website of MIDC.

Please note that the bidders who have already submitted / uploaded their offer will again have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that if offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of competition for this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged.

### JANASEVA SAHAKARI BANK (BORIVLI) LTD.

HO: "Nandham", L.T. Road, Borivli (W), Mumbai - 400 092.  
Admin. Off: "Girina", Dr. D.G.Palkar Marg, Borivli (W), Mumbai-400092.  
Tel: 28338004 | Fax: 28999842 | Email: [jaab@borivli.net.in](mailto:jaab@borivli.net.in) | Web: [www.janasevabank.in](http://www.janasevabank.in)

**POSSESSION NOTICE**

Ref No.: JSSB/RECO/HO/54/12020-21

- M/s. Tirupati Jewellers (Prop. Mr. Mehta Kirti Manharlal) 402, Padmanabh Bldg, N.S Road No.8, J.V.P.D., Juhu, Vile Parle (West), Mumbai-400049.
- Mrs. Mehta Shobha Kirti 402, Padmanabh Bldg, N.S Road No.8, J.V.P.D. Juhu, Vile Parle (West), Mumbai-400049
- Mrs. Mehta Mona Kiran B/702, Amazon Tower, Jaijraj Nagar, L.T. Road, Nr. Don Bosco School, Borivli (West), Mumbai 400091.
- Mr. Mehta Kiran Manharlal B/702, Amazon Tower, Jaijraj Nagar, L.T. Road, Nr. Don Bosco School, Borivli (West), Mumbai 400091.
- Mr. Mehta Shivang Kiran B/702, Amazon Tower, Jaijraj Nagar, L.T. Road, Nr. Don Bosco School, Borivli (West), Mumbai 400091.
- Mr. Mehta Jay Kirti 402, Padmanabh Bldg, N.S Road No.8, J.V.P.D. Juhu, Vile Parle (West), Mumbai-400049.

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd. Borivli (West) Branch, Mumbai under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20/08/2020 to you, calling upon you to repay the amount mentioned in the notice being Rs.3,79,43,827.00 (Rs. Three Crores Seventy Nine Lakhs Forty Three Thousand Eight Hundred Twenty Seven only) as on 31/05/2020 and future interest @15% p.a. and penal interest @2% p.a. thereon with cost of the proceedings, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers / Mortgagees having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers / Mortgagees and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 9 of the said Rules on this 09<sup>th</sup> September of the year 2020.

The Borrowers / Mortgagees in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property which will be subject to the charge of the Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd. Borivli (West) Branch, Mumbai for an amount of Rs.3,79,43,827.00 (Rs. Three Crores Ninety Four Lakhs Twenty Six Thousand Six Hundred Sixty Four & Paise Ninety Seven only) as on 31/08/2020 and future interest @15% p.a. and penal interest @2% p.a. thereon with cost of the proceedings.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

- Flat No. B/701, adms. 640 sq.ft. carpet area, seventh Floor, Bldg No.1, Amazon Co-operative Hsg. Soc.Ltd, Sodawala Lane Ext., Jaijraj Nagar, Borivli (West), Mumbai-400092, having Society Registration No.BOM/WRHSG(TC)/10770-2000, in the sub Plot No.A/1, on C.T.S. Nos. 268/A, 269, 274 of Village Borivli, Taluka Borivli, M.S.D. (Owned by Mr. Kiran Manharlal Mehta & Mrs. Mona Kiran Mehta).
- Flat No. B/702, adms. 320 sq.ft. carpet area, seventh Floor, Bldg No.1, Amazon Co-operative Hsg. Soc.Ltd, Sodawala Lane Ext., Jaijraj Nagar, Borivli (West), Mumbai-400092, having Society Registration No.BOM/WRHSG(TC)/10770-2000, in the sub Plot No.A/1, on C.T.S. Nos. 268/A, 269, 274 of Village Borivli, Taluka Borivli, M.S.D. (Owned by Mrs. Mona Kiran Mehta & Mr. Kiran Manharlal Mehta).
- Flat No. B/703, adms. 320 sq.ft. carpet area, seventh Floor, Bldg No.1, Amazon Co-operative Hsg. Soc.Ltd, Sodawala Lane Ext., Jaijraj Nagar, Borivli (West), Mumbai-400092, having Society Registration No.BOM/WRHSG(TC)/10770-2000, in the sub Plot No.A/1, on C.T.S. Nos. 268/A, 269, 274 of Village Borivli, Taluka Borivli, M.S.D. (Owned by Mrs. Mona Kiran Mehta & Mr. Kiran Manharlal Mehta).
- Shop No. 202, adms. 500 sq.ft. carpet area, on Second Floor, SUN PLAZA, Opp. Diamond Talkies, L.T. Road, Borivli West, Mumbai 400092, in Final Plot No. 105, Off.T.P.S. III, C.T.S. No. 2782/A, Ekkar Village, Taluka Borivli, M.S.D. (Owned by Mr. Kiran Manharlal Mehta).
- Flat No. B/101, First Floor, adms. 732 sq.ft. built up area in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Jay Kirti Mehta).
- Flat No. A/103, First Floor, adms.732 sq.ft. built up area, in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Shivang Kiran Mehta).
- Flat No. B/201, Second Floor, adms. 732 sq.ft. built up area in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Shivang Kiran Mehta).
- Flat No. A/203, Second Floor, adms.732 sq.ft. built up area, in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Shivang Kiran Mehta).
- Flat No. A/303, Third Floor, adms. 732 sq.ft. built up area, in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Kiran Manharlal Mehta).
- Flat No. B/301, Third Floor, adms. 732 sq.ft. built up area in the building known as "Shreeji Height" situated at K.D. compound, M.G. Road, Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067, in the C.T.S. No.732, 733,734 & 797A of Kandivli Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Mr. Shobha Kirti Mehta).
- Hypothecation of Stock & Book Debits.

Notice is hereby given to Borrowers / Mortgagees under Rule 9(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, to repay the dues as mentioned above along with interest within 30 days from the date falling which Bank shall be constrained to sale the aforesaid property as per the provisions of SARFAESI Act.

Date : 09/09/2020  
Place : Mumbai

Authorized Officer  
Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd.

Copy to : 1. The Secretary/Chairman, Amazon CHS Ltd, Sodawala Lane Ext., Jaijraj Nagar, Borivli (West), Mumbai - 400092. 2. The Secretary/Chairman, SUN Plaza, Opp. Diamond Talkies, L.T. Road, Borivli (W), Mumbai-400092. 3. M/s. Shreeji Constructions, Shreeji Heights, K.D. Compound, Off. M.G. Road, New Linking Road, Kandivli (West), Mumbai-400067. 4. The Sr. Inspector of Police, MHB Colony Police Station, 5. The Sr. Inspector of Police, Borivli Police Station, 6. The Sr. Inspector of Police, Kandivli Police Station.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH  
COMPANY SCHEME PETITION NO. 1420/MB-1/2018  
CONNECTED WITH  
COMPANY SCHEME APPLICATION NO. 1070/MB-1/2017  
In the matter of the Companies Act, 2013

AND  
In the matter of Section 230 and 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND  
In the matter of Scheme of Amalgamation of Lyka Healthcare Limited (Transferor Company) with Lyka Labs Limited (Transferee Company) and their respective shareholders

**Status of Approval of Company Petition**

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Lyka Healthcare Limited ("Transferor Company" or "Petitioner Company") with Lyka Labs Limited ("Transferee Company" or "Non-Petitioner Company") and their respective shareholders was presented before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("Hon'ble NCLT") by the Petitioner Company on 16<sup>th</sup> April, 2018.

Vide an order delivered by the Hon'ble NCLT on 5<sup>th</sup> August 2020, the said Petition was made absolute in terms of its prayer and the Appointed Date was fixed as 1<sup>st</sup> April 2020.

The certified copy of the said order of the Hon'ble NCLT issued on 26<sup>th</sup> August, 2020, has been filed by the Petitioner Company with the Registrar of Companies, Mumbai on 4<sup>th</sup> September, 2020, making the Scheme effective.

This advertisement has been made by the Petitioner Company as directed by the Hon'ble NCLT in the Order delivered on 5<sup>th</sup> August 2020.

Dated this 25<sup>th</sup> day of September, 2020  
Place: Mumbai

### KESAR ENTERPRISES LIMITED

CIN L24118MH1933PLC001995  
Regd. Office: Oriental House, 7, J Road, Churchgate, Mumbai 400020  
Phone: 022 22042396 • Fax: 022 2876162  
Email: [djs@kesarindia.com](mailto:djs@kesarindia.com) • Website: [www.kesarindia.com](http://www.kesarindia.com)

**NOTICE**

**TRANSFER OF EQUITY SHARES OF KESAR ENTERPRISES LIMITED TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2018 ("Rules") as amended from time to time, that the Company is required to transfer the shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders, at their last available address, whose shares are liable to be transferred to Demat Account of IEPF Authority under the Rules, for taking appropriate action (s).

The concerned Shareholders, may note that both the unclaimed dividends and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. The Rules and the application Form (Form IEPF-5) as prescribed are available at IEPF website i.e. [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in). The Shareholders may further note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares, transferred to the IEPF Authority pursuant to the Rules.

Details of the shareholders whose shares are due for transfer, as aforesaid have been uploaded on the website of the Company [www.kesarindia.com](http://www.kesarindia.com)

The concerned shareholders may claim the unpaid/unclaimed dividend amount from IEPF Authority and submit acknowledged copy of the same to the Company on or before 02-11-2020, failing which their shares shall be transferred to IEPF Authority by way of corporate action as per procedure stipulated in the Rules.

For any further information/clarification, Shareholders are requested to write to or contact our RTA - LINK INTIME INDIA PVT. LTD., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikroli (West), Mumbai - 400 083. Tel: 2851 5606/ 5644, Email: [support@shareindia.com](mailto:support@shareindia.com)

for Kesar Enterprises Limited  
s/-  
D J Shah  
Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Date: 25-09-2020  
Place: Mumbai

Our clients have agreed to purchase from Rudhra Franz Ulrich Kapur and Mrs. Shal Gladys Lavani @ Ms. Shal Gladys Kapur, being the only present partners of the partnership firm Messrs. Burlingtons Exports the 5 shares of the value of ₹ 50/- each distinctively numbered 786 to 790 entered in Share Certificate No.149 dated 15th September 1971 issued by the Wadala Udyog Bhavan Unit Holders Co-operative Society Ltd. together with the benefit of allotment of an industrial unit bearing Unit No.320 admeasuring approx. 994 sq.ft. carpet area on the Third Floor of the industrial estate known as WADALA UDYOG BHAVAN standing on the estate of the said Society at Plot No.8 at Naigaum Cross Road, Wadala, Mumbai 400 031 and all and whatsoever the other share right title and interest of the said Messrs. Burlingtons Exports to and in the said Society, on as-is-where-is basis but free from all encumbrances and claims for valuable consideration, and have instructed us to investigate and certify the title to the same.

The aforementioned partners of Messrs. Burlingtons Exports have represented to our clients that they have availed of certain financial facilities from HDB Financial Services Ltd. against the security of the aforesaid Unit and the shares held by them in the said Society and accordingly, the original documents of title relating to the aforesaid Unit are in the custody of the said HDB Financial Services Ltd. The aforesaid Vendors have further represented to our clients that save and except for the rights created by them in favour of the said HDB Financial Services Ltd., they have not created any other encumbrance in respect of the said Unit and Shares in favour of any other person / entity.

NOTICE is hereby given that any person other than the aforesaid HDB Financial Services Ltd. having or claiming any right title interest claim or demand to or in the above shares and / or industrial unit described above and agreed to be sold to our clients or against any of the persons / entity described above by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lease, lien, assignment, maintenance or otherwise howsoever is requested to intimate the same to us in writing together with documentary proof in support of such right or claim within 15 days hereof at 2 & 4, Windsor Chambers, Cawasji Patel Street, Fort, Mumbai 400 001; in default, we shall presume that there is no such outstanding claim or demand of anyone and shall proceed to certify the title to the same and our clients shall proceed to complete the purchase accordingly, and any claim right title interest or demand of anyone, not intimated to us as aforesaid, shall be deemed to have been waived abandoned given up and released.

Dated this 25th day of September 2020.

S/-  
NARAYANAN & NARAYANAN,  
Advocates & Solicitors

### RELIANCE

Reliance Asset Reconstruction Company Limited  
Registered Office: Reliance Centre, 6<sup>th</sup> Floor, North Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055.

**DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002**

The below mentioned borrowers availed various credit facilities from The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. As borrowers have failed to maintain the financial discipline, the loan account has been classified as Non-performing assets (NPA) by The Kalyan Janata Sahakari Bank Ltd on 27.01.2015 in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India. The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement dated 04.05.2018 assigned the financial assets of following borrowers along with all its right, title and interest together with all underlying security interests in favour of Reliance Asset Reconstruction Company Limited trustee of RARC 049 (Kalyan Janata SME) Trust.

Pursuant to said assignment the undersigned authorised officer in exercise of powers conferred u/s 13(2) of the said Act r/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had sent the demand notices dated 10.09.2020 through registered post, thereby calling upon the borrowers to repay the entire outstanding mentioned in said notices with further interest thereon within a period of 60 days from the date of Notice. However, as demand notices could not be served, the same is hereby served upon the borrowers by way of alternative mode of service.

Details are as follows:-

Name & Add of Borrower/ Guarantors/ Mortgagees etc.	Amount Outstanding (Rs.)
1. Mr. Kumar Suresh Dadiya 2. Mrs. Komal Suresh Dadiya Both at Room No.4, BK No.319, Sonar Galli, Siru Chowk, near Dholuram Darbar, Ullhasnagar-421 002. also at Room No.4, BK No.233, Sonara Galli, near Dholuram Darbar, Siru Chowk, Ullhasnagar-421 001. (As co-borrowers and legal heir of Shri. Suresh Jaramal Dadiya since deceased)	Rs. 72,69,862.78 (Rupees Seventy Two Lakh Sixty Nine Thousand Eight Hundred Sixty Two Rupees Seven Paise Seven Day) outstanding as on 09.09.2020 at the rate of 8.50% p.a. interest thereon till the date of realization, within a period of sixty (60) days from the date of this notice.
3. Mrs. Tanya Prakash Lata Room no. 4 BK no. 363 Behind Milan Apartment, Near Post Office, O.T Section, Ullhasnagar-421 001	
4. Mr. Jeeva Kishorlal Valocha BK No. 055/4, Near Hira Ghat, Ullhasnagar - 421 002. also at R. No. 8, BK No. 618, Amardham Chowk, Khemani, Ullhasnagar-421 002	
5. Mr. Ghanshamdas Laxmanadas Valocha BK No. 22, Kalash CHS, 3rd Floor, Behind Br Basantini, Ullhasnagar- 422002	

**Details of Secured Movable/Immovable Properties:-** Entire First Floor admeasuring 657 sq. ft. built up along with common undivided right in respect of ground floor/ parking area in building/ house built on piece and parcel of land known as Room no.4 Barrack no.233 admeasuring 73 sq.yds. situated at village Ullhasnagar Camp 1 Corresponding CTS no.4935 of City Survey office Ullhasnagar bearing Khata no. 18B1058428000 of ward no.16 within limits of Ullhasnagar Municipal Corporation bounded by - On North: Room no. 30n, South: Room no.5, On East: Passage On, West: Nalla.

In case of failure to repay the aforesaid entire outstanding amount within a period of 60 days, the undersigned shall be constrained to enforce the above secured assets under the provisions of SARFAESI Act.

Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under SARFAESI Act.

Date: 26.09.2020  
Place: Mumbai  
S/-  
Authorized Officer

### The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administrative Office:  
5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058

**DEMAND NOTICE**

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/ sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as per details. This publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Sureties	Demand Notice Date & Outstanding Amount	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
1.	Mr. Kashyap Mukesh Sejal & Mrs. Jinal Kashyap Sejal - Borrowers	18/09/2020 Rs. 1,09,96,518/- (as on 31/05/2020)	Mr. Kashyap Mukesh Sejal & Mrs. Jinal Kashyap Sejal - Flat No. 704, 7th Floor, A wing, Parkwoods A CHS Ltd., Anand Nagar Kaveras, G. B. Road, Thane (West) - 400057
1.	Mr. Dishant Atul Dhankce & Mr. Manish Devendra Joshi		
3.	M/s. Parlynd Logistics Pvt. Ltd. - Sureties		

Borrower(s)/ sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/ secured assets as mentioned above, if the borrower(s)/ sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice.

The borrower(s)/ sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Borrower(s)/ sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working day.

Dated : 25.09.2020  
Place : Mumbai

Mr. Narayan G. Mendon  
Chief Manager & Authorised Officer

**PUBLIC NOTICE**

Take Notice that (1) Ms. Arpita Ashit Mehta and (2) Mrs. Meeta Ashit Mehta (collectively, "Owners"), have agreed to sell, transfer and assign to our clients, their five fully paid-up Shares of the New Ridge Apartments Co-operative Housing Society Limited ("Society"), bearing Distinctive nos. 6 to 10 (both inclusive), represented by Original Share Certificate No. 2 dated 2<sup>nd</sup> January, 1975 ("Shares"), and by virtue thereof and incidental thereto, residential flat bearing no. 2-A, admeasuring approximately 1,325 square feet (carpet area), on the second floor ("Flat") of the Society's building "Ridge Apartments" ("Building"), together with the benefit of one Garage bearing no. A/2 admeasuring 250 sq. ft. (approximately) and two open car-parking spaces in the compound of the Society's Building ("Car-parking Spaces"), more particularly described in the Schedule hereto, together with all rights, benefits, privileges and advantages attached to the Owners' membership and shareholding of the Society. The Owners have informed us that, the Shares, the Flat and the Car-parking Spaces are their own separate and self-acquired property and asset.

All persons having any right, title, interests, benefits, claims, or demands, whatsoever, in or to the Shares, the Flat and the Car-parking Spaces, or any part thereof, and/or the title deeds in respect thereof, by way of sale, conveyance, transfer, assignment, allotment, exchange, partition, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, caretaker rights, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, Will, testamentary instrument, probate, letters of administration, easement, maintenance, decree, judgment (interim or final) or order of any Court of Law, or agreement/contract, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with notariarily certified true copies of documentary proof in support thereof, to the undersigned at Yusuf Building, 4<sup>th</sup> Floor, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001, within fourteen days from the date of publication hereof, failing which any such purported right, title, interest, benefit, claim or demand, if any, of such person or persons, will be considered as waived and/or abandoned, and the sale, transfer and assignment shall be completed in favour of our client without notice or reference to any such claim or demand.

**The Schedule Above Referred To:**  
(Description of the Flat and Car-parking Spaces)  
All that the residential Flat No. 2-A, admeasuring approximately 1,325 square feet carpet area, on the second floor of the building known as "Ridge Apartments" alongwith one Garage bearing no. A/2 admeasuring 250 sq. ft. (approximately) and two open car parking spaces in the compound of the society known as "New Ridge Apartments Co-operative Housing Society Limited" situated at 18, B. G. Kher Marg (Ridge Road), Mumbai 400 006 and bearing Cadastral Survey No. 324 of Malabar and Cumballa Hill Division, in the Registration District and Sub District Mumbai City and Mumbai Suburban.

Mumbai, Dated This 26th Day Of September, 2020  
For Messrs. M.T. Miskita & Company  
Advocates & Solicitors

### Central Bank of India

KALYAN WEST BRANCH

**APPENDIX-IV POSSESSION NOTICE**  
(For immovable property)  
Rule 9 (1)

Whereas,  
The undersigned being the Authorised Officer of Central Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 20/07/2020 calling upon the Borrowers- M/s NEW WONDER COLLECTION (Partners: 1. Mr. Rajesh Bhanji Shah 2. Mr. Ganesh Shankar Waval), Shop No. 1, Utkar Building, Katemanal station, Kalyan East-421306, to repay the amount mentioned in the notice amounting to Rs. 78,51,567.54/- (Rupees Seventy Eight Lacs Fifty one thousand Five hundred Sixty Seven and paise Fifty Four only) plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of the notice.

The Borrower/ President/ Secretary/Treasurer having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ President/ Secretary/Treasurer and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Central Bank of India has taken Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 9 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 18th day of September of the year 2020.

The Borrower/ President/ Secretary/Treasurer in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the Central Bank of India-Kalyan (W) Branch, Shankarrao Zunjarrao Sankul, Near Acharya Atr Theatre, Shankarrao Chowk, Kalyan (W) Dist. - Thane 421301 for an amount of Rs.78,51,567.54/- (Rupees Seventy Eight Lacs Fifty one thousand Five hundred Sixty Seven and paise Fifty Four only) as on 18.09.2020 plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank.

The borrowers' attention is invited to provisions of sub Sec 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

- Flat No. 702, 7th Floor, C-2 wing, Sai Sankul Phase-I, Barave Road, Kalyan West-421301 in the name of the partner Mr. Ganesh Shankar Waval admeasuring 780. sq. ft. on the land bounded by:  
East : Sai NX CHSL  
West : Shops & Garden  
South : Wall  
North : Phase-II & Road
- Flat No.704, 7th floor, Building No.H-17, Kalp City CHS Ltd, Near Om Umija Nakshatra, Near Yogheshwar Hotel, Katrap-Shirgaon Road, Katrap, Badlapur (East), Dist.-Thane-421503 in the name of the guarantors Mr.Sudhir Vishwanath Pundalik and Mrs.Rupali Sudhir Pundalik, admeasuring 624 sq.ft. on the land bounded by:  
East : Shirgaon-Katrap Road  
West : Open Land  
South : Open Land  
North : Internal Road

Date: 21/09/2020  
Place: Kalyan West

Authorized Officer  
Central Bank of India

### Jetking

Better Life

### JETKING INFOTRAIN LIMITED

CIN: L7200MH1983PLC127133  
Regd. Office: 401, Bussa Udyog Bhavan, T. J. Road, Sewri (W), Mumbai - 400 015. Tel: +91 22-67414000/03  
Website: [www.jetking.com](http://www.jetking.com); E-mail: [investors@jetking.com](mailto:investors@jetking.com)

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, with reference to our information to BSE dated 13th September, 2020 regarding cancellation of Board Meeting, earlier proposed to be held on 14th September, 2020 and postpone due to deployment of minimum employees in corporate offices for maintaining social distancing norms due to spread of novel coronavirus disease, Now the Company has managed to finalise the accounts for review of the Board of Directors. Hence, a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 1st October, 2020 to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated), along with the Limited Review Report of the Company for the quarter ended on 30th June, 2020. The said information can also be accessed on the website of the Company at [www.jetking.com](http://www.jetking.com) and on the stock exchange, BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) where the Company's shares are listed.

For and on behalf of Board of Directors of Jetking Infotrain Limited  
S/-  
Suresh Bharwani  
Chairman and Managing Director

Place: Mumbai  
Date: 25th September, 2020

### TATA COMMUNICATIONS LIMITED

Regd. Office: VSB, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001  
Tel.: 91 22 6659 1968 CIN No.: L64200MH1986PLC039266  
Website: [www.tatacommunications.com](http://www.tatacommunications.com)

**NOTICE TO SHAREHOLDERS**

[As per Section 124(6) of the Companies Act, 2013] For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education Protection Fund (IEPF) Suspende Account

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"), as amended from time to time, Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority.

Due to the continuing lockdown on account of Covid-19 pandemic, the Company was unable to send individual letters to those shareholder(s) whose shares are liable to be transferred to the IEPF Demat Account this year for taking appropriate action(s). However, the Company has sent individual communication to the concerned shareholders whose email addresses were registered with the Company and whose shares are liable to be transferred to IEPF for taking appropriate action. The list of the concerned shareholders is also available on the Company's website i.e. [www.tatacommunications.com](http://www.tatacommunications.com) under "Investor Relations>Shares" section.

In this connection, please note the following:

- In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in your names and held by you will stand automatically cancelled.
- In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

Please note that the concerned shareholders can claim both the unclaimed dividend amount and the shares from the IEPF Authority by making application in Form IEPF-5 online and sending the physical copy of the same. duly signed (as per the specimen signature recorded with the Company), along with requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Company. Shareholders may further note that the details uploaded by the Company on its Website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificates by the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

In case of any queries, the concerned shareholders may communicate to the Company's Registrar & Transfer Agent - TSR Darashaw Consultants Private Limited, 6, Hajj Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road (Near Famous Studio), Malahakki, Mumbai 400 011. Tel: 022-66568484 Fax: 2266568494 Email: [csgr-unit@tsrdarashaw.com](mailto:csgr-unit@tsrdarashaw.com)

Place : Mumbai  
Date: September 25, 2020

For Tata Communications Limited  
Manish Sansi  
Company Secretary

### POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

(CIN: L7200MH1984PLC045339)  
Registered Office: 304, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013. Tel: 022 24935421/24817001. Fax: 022 24935420/24817047  
E-mail: [info@poloqueen.com](mailto:info@poloqueen.com) Website: [www.poloqueen.com](http://www.poloqueen.com)

**NOTICE TO MEMBERS**

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Tuesday, October 20, 2020 at 3.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility the deemed venue of the meeting shall be the registered office of the company 304, A to Z Industrial Estate, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400 013.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI. The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

In Compliance with the Ministry of Corporate Affairs Circular, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at [www.poloqueen.com/annual-reports.php](http://www.poloqueen.com/annual-reports.php) and on BSE Limited and Metropolitan Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.msxl.in](http://www.msxl.in) respectively, and on the website of the Central Depository Services (India) Limited at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). The Company has completed the dispatch of Notice of AGM through email to all the eligible members of the Company by permitted modes on September 25, 2020.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses with respective depository participant(s) and members holding share in physical mode are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Satellite Corporate Services Private Limited at [service@satellitecorp.com](mailto:service@satellitecorp.com) by writing to them with details of folio number and attaching self-attested copy of PAN card.

Members holding share in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Tuesday, October 13, 2020, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of



